EXPO GAS CONTAINERS LTD.

Regd. Office: 150, Sheriff Devji Street, Mumbai - 400 003 Tel No. 022-61319600, Website: www.expogas.com STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST MAR, 2022

Particulars	C	Quarter Endir	Accounting Year Ending		
Farticulars	Audited 31.03.2022	Unaudited 31.12.2021	Audited 31.03.2022	Audited 31.03.2022	Audited 31.03.2021
Total Income from Operations	1,539.34	2,160.40	1,439.84	7,310.33	4,831.21
Net Profit / (Loss) from Ordinary Activities	8.41	42.63	(18.86)	113.05	60.23
before tax					
Net Profit / (Loss) from Ordinary Activities	(45.11)	42.63	(320.67)	59.51	(241.58)
after tax					
Net Profit / (Loss) for the period	(49.36)	42.63	(320.67)	55.26	(241.58)
after tax (after comprehensive income)					
Equity Share Capital	761.46	761.46	761.46	761.46	761.46
Reserves excluding Revaluation	1,472.05	1,416.79	1,416.79	1,472.05	1,416.79
Reserves (as per balancesheet)					
of previous accounting year.					
Earning Per Share.					
a) Before Comprehensive Income					
- Basic	(0.24)	0.22	(1.68)	0.31	(1.27)
- Diluted	(0.24)	0.22	(1.68)	0.31	(1.27)
b) After Comprehensive Income					
- Basic	(0.26)	0.22	(1.68)	0.29	(1.27)
- Diluted	(0.26)	0.22	(1.68)	0.29	(1.27)

Note: 1) The above is an extract of the detailed format of audited Financial results filed with he Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange Websites and on the Company's website ww.expogas.com.

By order of the Board of Directors For Expo Gas Containers Limited Sd/-Hasanain S. Mewawala

Managing Director (DIN - 00125472)

Place: Mumbai Date : May 27, 2022

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given for the information of public that MR. S. RAGHUNATH RAO was the lawful owner of a Residential Flat bearing Flat No. A-1/32 on the Third Floor of the Building of the ASHWIN CO-OP. HSG. SOC. LTD., situated at Mahatma Phule Road, Mulun (East), Mumbai - 400 081.

MR. S. RAGHUNATH RAO expired or 08/06/2021 leaving behind SMT. MANJULA R. RAO as his only legal heir. There are no other lega heirs other than the one mentioned herein above.

The Agreement dated 5th o October 1982 executed between M/S. BHADRA BUILDERS and SHRI. SURESH KUMAR MUKHIJA is lost/misplaced and the same is not traceable even after diligent effort and a Complaint has been lodged with the Navghar Police Station Mumbai on 24/05/2022 under Sr. No. 10636/2022.

All persons, Governmen Authorities, Bank/s, Financia Institution/s etc. having any claim against or to the said Flat of or any part thereof by way of mortgage gift, sale, possession, inheritance lease, license, lien, exchange maintenance, charge, trust agreement, share, easement o otherwise howsoever or whatsoever are required to make the same known in writing to the undersigned at her office at Shree Aryadurga Hutatma Chaphekar Bandhu Marg Mulund (East), Mumbai - 400 081 within 14 days from the date hereof failing which it will be presumed and/or deemed that there are no such claims and if any, the same have been waived or abandoned and my client will be free to complete the transaction of the said Flat without reference to any such claims made

(DARSHANA DRAVID)

PUBLIC NOTICE

Public at large is hereby informed that my client has misplaced the following Origina Agreement for Sale dt. 24th April 1987 between M/s. Balaji Builders And Mr. Rotte Narsimha Bharati, in respect of Fla No. 201. Second floor, New Balaii CHS Ltd., Diwanman, Vasai Road (W), Tal Vasai, Dist. Palghar 401 202 is misplaced and not traceable. In case the same is ound it should be returned to my client o to us forthwith.
It is also informed that the owner of the abovesaid flat Mr. SRINIVASA IYER

NATARAJAN expired on 03/12/2004. And after his death the society transferred the said flat in the name of his wife Smt. JANAKI NATARAJAN. In case any person has any rights, claims and interest in respect of transfer aforesaid property, or otherwise, the same should be known in writing to me at the address mentioned low with the documentary proof within below with the documentary proof within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be construed that such claim is waived, abandoned & he said flat shall be construed to be transferred in the name of Smt. JANAKI NATARAJAN.

NATARAJAN.
Adv. Parag J. Pimple
S/4, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar,
Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar.
Mob: 9890079352 Date: 28/05/2022

PUBLIC NOTICE Laxman Anant Gaonkar inform you

all that the premises Room No 710, Prabhadevi Pawan Chaya CHS Ltd, Rajabhau Anant Desai Marg, New Prabhadevi Mumbai- 400025 this property was allotted in the name of Mr. Babu Shivram Gaonkar (T) as first applicant and Mr. Laxman Anant Gaonkar (R) as second applicant by The Mumbai Repair and Reconstruction Board Mhada on 25/07/2003 on the allotment letter of the above property. Property Manager (G-South) will remove the name of first applicant and transfer the second (2) applicant as first applicant i.e. Mr Laxman Anant Gaonkar (R) transferred as first applicant However f anyone has any objection or claim about the same they should contact the property manager (G-South) at Swatantrva Sainik Bhavan, Adarsh Nagar, Worli, Mumbai-25 within 15 days. If there is no objection or no claims received in the specific period, then Property Manager will remove the first name Mr. Babu Shivram Gaonkar (T) from the allotment letter Yours Faithfully

Mr. Laxman Anant Gaonkar Advocate, High Court Date: 27/05/2022

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mumbai/ Deemed Conveyance/Notice/1930/2022 Date: - 25/05/2022
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats
(Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice

Application No. 169 of 2022

Samarpan Royale Co-operative Housing society Ltd., a registered Co-op. Hsg. Society having address at Bldg No.3, On Plot A bearing Old CTS No.163/A, New C.T.S No. 163/A/1, 163/A/2 & 165. Village Magathane, Dattapada Road, Borivali (East), Mumbai 400 066, ...Applicant versus 1. M/s.Kanakia Spaces Pvt Ltd., As Kanakia Constructions Pvt Ltd (Promotor) 349, business point, 5th floor ,Western Express High way, Andheri (East), Mumbai 400 069, 2. Mr.Rasesh B.Kanakia, 3. Mr.Himanshu B. Kanakia, 4.Mr.Narpat Mehta, 5. Mr. Sanjay Sanghavi 6. Mr.Badresh Joshi (2 To 6) are the Board Of Directors of M/s. Kanakia Spaces Pvt. Ltd. (as per regi. Agreement) having registered address at 349,business point, 5th floor, Western Express High way Andheri (East) Mumbai 400 069, 7. Mrs. Sangeeta Vijaykumar, 8. Ms.Sujta Pant, 9. Mr. Ganesh Kadam, 10. Mr. Kailash Bhosle 7 to 10 are the Power of Attorney Holder of 4 to 6 Directors. Having address at Vijaykumar & Co.Krishna Palace, Near Sai Dham, Asha Nagar, Kandivali (East), Mumbai-400101, **11. Cable Corporation Of India Ltd.**, Laxmi building, Nagar, Kandivali (East), Mumbal-400101, 11. Zable Corporation Of India Ltd., Laxini building, 6 Shoorji Vallabhadas Marg, Ballard Estate, Mumbai 400001, 12. The Industrial Credit & Investment Corporation Of India CTS. No.165, Village-Magathane, Borivali (East), Mumbai-400066, 13. Prithvi Consultancy Pvt Ltd., Office at 2nd floor, 6 Nagin Mahal, 82, Veer Nariman Road, Mumbai 400020, 14. Maternity Home and Dispensary (Mumbai Municipal Corporation) CTS. No.165, Village-Magathane, Borivali (East), Mumbai-400066 15. Bldg No. 1, 16. Bldg No. 2, 17. Bldg No. 4, 18. Bldg No. 5, 19. Bldg No. 6, 20. Bldg No. 7 All 15 to 20 are the others Buildings/society on same Layout Having address at On Plot A, bearing Old CTS No.163/A, New C.T.S No. 163/A/1, 163/A/2 & 165, Village Magathane, Dattapada Road,Borivali (West), Mumbai 400 066., ...Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property, :-

Unilateral conveyance of Plot a bearing Old CTS No.163/A, New C.T.S No. 163/A/1, 163/ A/2 & 165, Village Magathane (as per property card), Borivali Taluka, Sub-District Mumbai Suburban and Registration District Mumbai City, Total admeasuring 151327.90 Sq. mtrs as specifically set out in (the property card) and applicant society conveyance area as per MCGM Approved plan 6209.57 Sq. Mtrs. alongwith building known as Samarpan Royale Coop. Hsg. Soc. Ltd. Bldg No. 3 in favour of the Applicant Society.

Claimed Area

The hearing is fixed on 13/06/2022 at 2.00 p.m.

Seal

(K. P. Jebale) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority. U/s 5A of the MOFA, 1963.

Sd/-

31-Mar-22 31-Mar-21 31-Mar-22 31-Mar-21 Total income from operations 7.490.09 7.027.22 25.750.43 14.368.22 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 184.61 245.43 94.95 (800.14)Net Profit/(Loss) for the period (after Exceptional and/or Extraordinary items) 184.61 245.43 94.95 (800.14) Net Profit/(Loss) for the period after Tax 124.37 187.90 65.19 (578.83) (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) 102.32 223.95 70.18 (542.78)Equity Share Capital 586.94 586.94 586 94 586 94 Other Fauity 2810.86 2 740 66 Earnings Per Share (of ₹ 10/-each) 2.12 3.20 (9.86)Basic Diluted 3.20 (9.86)

KAMADGIRI FASHION LIMITED

CIN L17120MH1987PLC042424

Regd. Office: A-403, "The Qube", Off M.V. Road, Marol, Andheri (East), Mumbai - 400059

Tel: 022-41583131 • email: cs@kflindia.com • website: www.kflindia.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON MARCH 31, 2022

Notes

Mumbai

May 27, 2022

The above is an extract of the detailed format of the audited financial results for the Quarter and Year ended March 31, 2022, filed with Stock Exchange, under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above financial results is available on the website of Stock Exchange i.e www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.kflindia.com.

The figures for the current quarter and the quarter ended March 31, 2021 are the balancing figures between audited figures of the ful financial year ended March 31,2022 and March 31,2021, respectively and published year to date figures up to third quarter ended December 31,2021 and December 31,2020 respectively.

Extract of Standalone Financial Resultts for the Quarter and Year Ended 31st March . 2022

Particulars

Sr.		Audited							
0.	Particulars	Quarter	Year I	r Ended					
	·	31-Mar-22	31-Mar-21	31-Mar-22	31-Mar-21				
1	Total income from operations	7,490.09	7,027.22	25,750.43	14,368.22				
2	Net Profit/(Loss) for the period								
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	184.61	245.43	94.95	(800.14)				
3	Net Profit/(Loss) for the period								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	124.36	187.90	65.18	(578.83)				

By order of the Board For Kamadgiri Fashion Limited Pradip Kumar Goenka Chairman & Managing Director

_ (₹ in Lakh)

Year Fnded

Audited

Quarter Ended

MARATHON NEXTGEN REALTY LIMITED

CIN - L65990MH1978PLC020080

Regd.Office: Marathon Futurex, N.M. Joshi Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013.

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

Sr.	Particulars	Standalone Quarter Ended		Standalone Year Ended		Condolidated Year Ended	
No.		March 31,2022	March 31,2021	March 31,2022	March 31,2021	March 31,2022	March 31,2021
1	Total revenue from operations	12,789.33	1,573.06	15,822.23	5,439.23	30,609.22	20,554.84
2	Other Income	727.56	400.43	2,614.62	1,869.61	3,812.84	1,760.06
3	Net Profit/(Loss) for the period (before tax and Exceptional items)	2,935.06	698.22	3,812.60	2,965.29	3,500.78	3,210.32
4	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	2,935.06	698.22	3,812.60	2,965.29	3,500.78	3,210.32
5	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	2,205.34	378.58	2,164.53	2,841.86	3,889.23	1,592.82
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,179.44	408.71	2,154.65	2,863.23	3,832.44	1,558.95
7	Equity Share Capital	2,300.00	2,300.00	2,300.00	2,300.00	2,300.00	2,300.00
8	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)		-	66,049.51	63,698.13	62,638.52	58,609.36
9	Earning Per Share (of Rs. 5/-each) (for continuing and discontinued operations)						
	a) Basic b) Diluted	4.7942 4.7886	0.8230 0.8225	4.7055 4.7000	6.1780 6.1739	8.3739 8.3641	3.3024 3.3002

- The above results were reviewed by the Audit Committee and take on record by the Board of Directors at their meeting held or
- The above extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results are available of the Stock Exchange website www.bseindia.com, www.nseindia.com and Company's websi
- www.marathonnextgen.com. The figures of the current quarter (i.e. three months ended March 31, 2022) and corresponding previous quarter (i.e. three months ended March 31, 2021) are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published year to date figures up to the third quarter of the respective financial years which have been subject to limited review

For MARATHON NEXTGEN REALTY LTD

Place · Mumbai CHETAN B SHAH Date: May 27, 2022 CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR

PRAKASH STEELAGE LIMITED

CIN: L27106MH1991PLC061595

Regd. Office: 101, 1st Floor, Shatrunjay Apartment, 28, Sindhi Lane, Nanubhai Desai Road, Mumbai - 400 004. Email: cs@prakashsteelage.com Website: www.prakashsteelage.com Tel. No.: 022 66134500 Fax No.: 022 66134599

Extract of Statement of Standalone Audited Financial Results for the Financial Year ended (Rs. in Lakhe) 31st March, 2022.

o rot mun	on, Lore.			(· · · · · · · · · · · · · · · · ·	
		Quarter Ende	d	Year Ended		
Particulars	31.03.2022	31.12.2021				
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited	
Total income from operations (net)	1,603.10	5,178.69	904.82	8,573.76	2,537.71	
Net Profit / (Loss) for the period						
(before tax, Exceptional and/or extraordinary items)	(96.91)	4,003.97	(98.72)	3,904.41	(261.82)	
Net Profit / (Loss) for the period before tax						
(after Exceptional and/or extraordinary items)	12,301.23	4,003.97	4,593.55	16,302.55	4,430.45	
Net Profit / (Loss) for the period after tax						
(after Exceptional and/or extraordinary items)	12,349.09	4,003.97	5,239.30	16,350.41	5,075.94	
Total Comprehensive Income for the period						
[(Comprising of Profit for the year (after tax) and						
Other Comprehensive Income (after tax))]	12,344.59	4,001.92	5,232.34	16,339.75	5,067.73	
Paid-up equity share capital	1,750.00	1,750.00	1,750.00	1,750.00	1,750.00	
(Face Value of the Share : Re.1/- each)						
Earnings per share						
(Face Value of Share :Re1/- each)						
(for continuing and discontinued operation)						
(a) Basic	7.06	2.29	2.99	9.34	2.90	
(b) Diluted	7.06	2.29	2.99	9.34	2.90	
	Particulars Total income from operations (net) Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or extraordinary items) Total Comprehensive Income for the period [(Comprising of Profit for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax))] Paid-up equity share capital (Face Value of the Share : Re.1/- each) Earnings per share (Face Value of Share :Re1/- each) (for continuing and discontinued operation) (a) Basic	Particulars 31.03.2022 Unaudited Total income from operations (net) Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or extraordinary items) 12,301.23 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or extraordinary items) 12,349.09 Total Comprehensive Income for the period [(Comprising of Profit for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax))] Paid-up equity share capital (Face Value of the Share : Re.1/- each) Earnings per share (Face Value of Share :Re1/- each) (for continuing and discontinued operation) (a) Basic 7.06	Particulars 31.03.2022 31.12.2021 Unaudited 21.00.2021 Unaudited 21.00.2021 Unaudited Unaudited	Particulars 31.03.2022 31.12.2021 31.03.2021 Unaudited Unaudited	Particulars	

- The statement of financial results has been prepared with the Indian Accounting Standards (Ind As) prescribed under section 133 of Companies Act 2013 with relevant rules issued there under and recognised accounting practices and policies to the exten
 - The above results have been reviewed and recommended by the audit committee and approved by the Board of Directors at their meeting held on 27th May, 2022 and have been subjected to a limited review of statutory auditors of the Company.
- The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Regulrement) Regulation, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Company's website (www.prakashsteelage.com) and the Stock Exchange website's (www. nseindia.com and www.bseindia.com). By order of the Board

For Prakash Steelage Ltd. Ashok M. Seth **CFO & Executive Director**

DIN: 00309706

Place : Mumbai Date : 27th May, 2022

Industries (India) Ltd

the line pipe people

Registered office: Man House, 101, S. V. Road, Opp. Pawan Hans, Vile Parle (W), Mumbai - 400 056 Website: www.mangroup.com, Email: investor.relations@maninds.org CIN : - L99999MH1988PLC047408

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2022

	(Rs. in lakhs)							
Sr.	Bartlandara		STAND	ALONE		CONSOLIDATED		
No	Particulars	Particulars Quarter Ended Year Ended Quarter Ended Year Ended					Year Ended	
		31.03.2022	31.03.2022	31.03.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	
1	Total Income from Operations	56,927	209,408	53,507	207,518	213,863	208,020	
2	Net Profit / (Loss) for the period							
	(before Tax, Exceptional and/or						I	
	Extraordinary items#)	3,477	13,461	3,642	13,647	13,497	13,669	
3	Net Profit / (Loss) for the period before							
	Tax (after Exceptional and/or							
	Extraordinary items#)	3,477	13,461	3,642	13,647	13,497	13,669	
4	Net Profit / (Loss) for the period after						I	
	Tax (after Exceptional and/or							
	Extraordinary items#)	2,587	10,122	2,523	10,063	10,158	10,085	
5	Total Comprehensive Income for the period							
.	(Comprising Profit / (Loss) for the period						I	
.	(after tax) and other Comprehensive							
	Income (after Tax)	2,249	9,708	2,537	9,801	9,718	9,823	
6	Paid up Equity Share Capital	2,959	2,959	2,855	2,855	2,959	2,855	
7	Reserves (excluding Revaluation						I	
	Reserve) as shown in the Audited							
!	Balance Sheet of the previous year		91,056		80,439	91,259	80,633	
8	Earning Per Share (of Rs. 5/- each)							
	Basic (Rs.)	4.53	17.72	4.42	17.62	17.78	17.66	
	Diluted (Rs.)	4.46	17.46	4.20	16.74	17.52	16.78	

Notes

- The above is an extract of the detailed format of the Quarter and 12 months ended financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarter and 12 months ended Audited Financial Results as reviewed by the Audit Committee on May 27, 2022, and subsequently approved by the Board of Directors on same date are available on the Company's website i.e. http://www.mangroup.com and also available on the websites of Stock Exchanges websites viz BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limite (www.nseindia.com).
- During the year, the company has incorporated two subsidiaries with the names 'Man Offshore and Drilling Limited' and Man Stainless Steel and Tubes Limited' with a view to diversifying the product offerings under the said subsidiaries and these said subsidiaires are yet to start operation.
- The above results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant Rules issued there under and other accounting principles generally accepted in India Accordingly, previous period's figures have been reclassified / regrouped/ restated, whenever necessary. The outstanding order book position as on date is approx. Rs. 1,300 crs to be executed in 6 to 7 months.
- On account of pendancy of implementation of Scheme of Merger-Demerger, the Financial Statement of Merino Shelters Priva Limited, wholly owned Subsidiary of the company have not been consolidated as required by Indian Accounting Standards (IND AS) 110 issued by Institute of Chartered Accountants of India.

MAN GROUP Globally Committee

Place : Mumbai Date: May 27, 2022 R C Mansukhan DIN - 00012033

For Man Industries (India) Limited

munjal auto

INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 187, GIDC Industrial Estate, Waghodia - 391 760, Dist: Vadodara. Tel. No. (02668) 262421-22 CIN NO. L34100GJ1985PLC007958, www.munjalauto.com, E Mail: cs@munjalauto.com, Fax No. (02668) 262427

Extract of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2022

	(₹ In Lacs)						
		STANDALON	IE	С	ONSOLIDAT	ED	
	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	
Particulars	31-03-2022	31-03-2021	31-03-2022	31-03-2022	31-03-2021	31-03-2022	
		Audited			Audited		
Total Income from operations	31,970.86	57,393.08	1,71,569.59	37,573.48	61,834.94	1,92,113.21	
Net Profit/(Loss) for the period							
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,080.85	1,921.17	3,004.21	1,096.74	2,700.80	4,066.83	
Net Profit/(Loss) for the period before tax							
(after Exceptional and/or Extraordinary items)	1,080.85	1,921.17	3,004.21	1,096.74	2,700.80	4,066.83	
Net Profit (Loss) for the period after tax							
(after Exceptional and/or Extraordinary items)	834.72	1,247.83	2,080.54	1,045.02	1,950.92	2,961.20	
Total Comprehensive Income for the period [Comprising							
Profit / (Loss) for the period (after tax) and Other	806.72	1,330.57	2,097.23	972.27	2,066.97	2,978.22	
Comprehensive Income (after tax)]							
Equity Share Capital (Face Value of Rs.2/- each)	2,000.00	2,000.00	,	,	2,000.00	2,000.00	
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown	1 -1	-	31,633.10	-	-	31,749.41	
in the Balance sheet of previous year	igsquare						
Earnings Per Share (before extraordinary items)	1						
(FV of Rs.2/- each) (Basic/Diluted EPS)	0.83	1.25	2.08	1.05	1.95	2.96	

Notes:

- 1. The above is an extract of the detailed format of audited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid quarterly financial results is available on the Company's website at www.munjalauto.com and the Stock Exchange website www.nseindia.com and www.bseindia.com.
- 2. The above audited financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on May 27, 2022.
- 3. The financial results for the quarter & year ended on March 31, 2022 have been reviewed by the Statutory Auditors as required under Regulation 33
- of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. 4. The Board of Directors have considered and recommended dividend @50% i.e. Rs. 1/- per equity share on face value of 2/- each for the financial year 2021-22
- subject to approval of members of the Company.

 5. The situation of Covid-19 pandemic is continuously evolving. The impact assessed may be different from the estimates made as at the date of approval of these
- financial results and management will continue to monitor any material changes arising due to the impact of this pandemic on financial and operational performance of the Company/Group and take necessary measures to address the situation.
- 6. The Holding Company's operations are limited to the one Operating Segment namely: "Manufacturing of Auto Components". The Group has two reportable segments namely: "Manufacturing of Auto Components" and "Manufacturing of Composite Products & Moulds". By order of the Board of Directors 7. Figures for the previous periods have been regrouped to conform to the figures of the current period.

For MUNJAL AUTO INDUSTRIES LIMITED SUDHIR KUMAR MUNJAL

Date: May 27, 2022 **CHAIRMAN & MANAGING DIRECTOR** Place: Waghodia, Vadodara (DIN: 00084080)



रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप'

शुद्धिपत्रक

दिनांक २२ मे, २०२२ रोजी या वृत्तपत्रात प्रकाशित ॲडव्होकेट अधिराज भालेकर यांच्या जाहिर सूचनेत माझ्या अशिलांच्य मलाचे नाव श्री. तिमीर बारोन रोबीशंकर असे प्रसिद्ध झाले आहे तरी ते नाव कपय श्री. तिमीर बारोन रोबीशंकर डे असे वाचावे. गैरसोयीबद्दल दिलगीरी.

जाहीर सूचना

गझे अशील **श्री. विजयकुमार शामराव लोंढे** यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे की, **रो** हाऊस प्लॉट क्र.२५९-२७९, रोड क्र आरएससी-३३, गोराई भाग-०२, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१ (यापुढे सदर रो हाऊस) या जागेबाबत त्यांच्या नावे असलेले दिनांक २१.०३.१९९५ रोजीचे म्हाडा बोर्डाकडील वितरीत मळ वाटपपत्र व ताबापत्र २०.०५.२०२२ रोजी माझ्या अशिलांकडन त्यांचे निवासस्थान अर्थात ४०१, कृपा हाईटस्, लिंक रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ या ठिकाणी हरवले आहे आणि सापडलेले नाही, म्हणून दिनांक २६.०५.२०२२ रोजी लापता तक्रार नोंद क्र.१३७७/२०२२ अंतर्गत बोरिवली पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली आहे आणि उपरोक्त सदर रो हाऊस विक्री करण्याचे त्यांनी निश्चित केले आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, तारण, ताबा, विक्री, बक्षीस, उप-भाडेपदा, मालकी हक, अधिभार, न्यास, परवाना परिरक्षा, कायदेशीर हक्क किंवा इतर प्रकारे दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आजच्या तारखेपासून १५ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे किंवा सदर दस्तावेज सापडल्यास खाली दिलेल्या कार्यालय पत्त्यावर आणुन द्यावे. अन्यथा ते त्याग किंवा स्थगित केले आहे असे समजले जाईल.

ॲड. महेश लालजी सिंग पत्ता: २२७/डी-०५, पुष्पांजली कोहौसोलि. रोड क्र.आरएससी-४०. गोराई-२. बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१.

दिनांक:२९.०५.२०२२

जाहीर नोटीस

मी राजू जेना TATA Capital Financial Service Ltd. দার্হল क्र.३३४०४/३३४०५ प्रवास करत असताना हरवला/झाला आहे, अशी सूचना याद्वारे देण्यात आली आहे पोलीस हरवल्याची तक्रार क्रमांक २७/२०२२ दिनांक ०८/०४/२०२२ नोंदविण्यात आली आहे.

कोणाला आढळल्यास क्रमांव माझ्याशी मोबाईल ८८७९२२१७८५ वर संपर्क साधा एसडी/-राजू जेना

Notice is hereby given to the public that we 1)Mr. Surendra Divakar Kerkar 2) Mrs Shradha Subhash Sawant 3)Mr Ravindra Divakar Kerkar 4) Mrs. Alka Lancy Fernandes are the only legal heirs of our Late father Shri. Divakar Amrutrao Kerkar who expired on 27th July 2020 and Late mother Smt. Pramodini Divakar Kerkar who expired on 2nd August 2020 and we are solely entitled to the flat premises being Building No. 58, Room No. 2076, Tilak Ganesh Co-Operative Housing Society Tilak Nagar, Chembur, Mumbai-400089, (hereinafter referred to as 'the said flat), and the redeveloped flat in live through being Building No. 58, C in lieu thereof being Building No. 58, C Wing, Room No. 604, Silicon Enclave. Willig, Noon No. 604, Slicon Ericave. Tilak Ganesh Co-operative Housing Society Ltd, Tilak Nagar, Chembur. Mumbai-400089, (hereinafter referred to as "the redeveloped flat") as owners thereof and that we intend to sell and transfer the said flat/ redeveloped flat to prospective purchaser as ownership thereof. Any person, bank or financial institute having any claim or right in respect of the said flat/redeveloped flat by way of inheritance, share, sale mortgage, lease, lien, license, gift possession or encumbrance howsoever or otherwise is hereby called upon to intimate the undersigned within 7 days from the date of publication of the notice of his/their claim with all supporting Place: Mumbai Date :29/05/2022

Adv. Chirag A. Thakkar NL- 2/23/A-3, Sector-3, Nerul Tel: 022-27714166

केडी लिझर्स लिमिटेड

(पुर्वीची विश्वेशम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड ट्रेडिंग लिमिटेड) बी-७०२, ७वा मजला, निळकंठ बिझनेस पार्क, किरोळ गाव, बस डेपोजवळ, विद्याविहार पश्चिम,

मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००८६, भारत. ई-मेल: roc.viatl@gmail.com, सीआयएन:एल५५१००एमएच१९८१पीएलसी२७२६६४

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(रु.लाखा	त, ईपीएसशिवाय)
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२०२२	संपलेले वित्तीय वर्ष ३१.०३.२०२२	संपलेली तिमाही ३१.०३.२०२१
		लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	६.८८	३२.५५	२.२५
۲.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपूर्व)	0.78	१६.७९	-30.26
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	0.78	१६.७९	-30.2८
	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	-0.7६	१२.0१	-२३.४७
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))**	-0.२६	१२.0१	- २३.४७
ξ.	समभाग भांडवल	328.00	३२४.००	३२४.००
७.	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात (दिल्यानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)	(३१.०३.२०२२ रे	ोजी)
	उत्पन्न प्रतिभाग (द.मु.रु.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) - मूळ (वार्षिकीकरण नाही) - सौमिकृत (वार्षिकीकरण नाही)	-0.08 -0.08	७६.० ७६.०	०.७२ ०.७२
टिए	ī:			

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि २७ मे, २०२२ रोजी डालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमना कंपनीच्या www.ifloromoters.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

केडी लिझर्स लिमिटेडकरि सही/ मनदीप सिंग ठुकराल डीआयएन:०९१६०३२०

(रु.लाखात)

s@nal

सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेड

सीआयएन-एल०२००४एमएच१९९१पीएलसी०६४०४५ नोंदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र. २८/१ए, गाव ढेकु, टकाई-अदोशी रोड, खोपोली पेण रोड, पोस्ट खोपोली, ता. खालापुर, जि. रायगड,

खोपोली-४१०२०३, महाराष्ट्र. द्र.:९१-२९९२ २६२६२०, ई-मेलः info@sonal.co.in, वेबसाईटः www.sonal.co.in ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(राखावा)
			एव	न्मे व	
अ.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
क्र.	तपशील	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२७५०.४९	१९२६.०९	६६६३.२८	904६.२३
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	८४४.५०	909.03	009.८५	(98.८८)
З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	८४४.५०	909.03	009.८५	(98.८८)
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	£0 <i>C.</i> £9	८६.२६	480.04	(८२.४१)
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))*	Ę 00.90	<i>۷</i> ۷.۹۹	4६0.३४	(८०.५२)
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रत्येकी)	६ 0६.90	६ 0६.90	६ 0६.90	६०६.१०
O.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)				
	अ. मूळ	90.08	9.82	९.२५	(٩.३६)
	ब. सौमिकृत	90.08	9.82	9.24	(१.३६)

कंपनीला कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ मध्ये विहित सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ नुसार इंडएएस वित्तीय वर्ष

- १. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वरील एकमेव वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे २७ मे, २०२२ रोजी पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३१ मार्च. २०२२ रोजी संपलेल्या वरील एकमेव वित्तीय निष्कर्षांचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकादारे लेखापरिक्षण करण्यात आले
- सदर अहवाल कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ आणि लागू मर्यादेपर्यंत इतर मान्यताप्राप्त लेखा सराव व योजनेअंतर्गत विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार तयार केले आहेत.
- ३. वर्षा दरम्यान कंपनीने एएसआरईसी (इंडिया) लिमिटेड यांच्यासह एकवेळ तजवीज केली आहे आणि एसबीआयकडे संपूर्ण रक्कम जमा करण्यासह थकबाकी
- संचालक मंडळाच्या मते फक्त एक मुख्य विभाग आहे म्हणून इंडएएस १०८ कार्यचलन विभागानुसार फक्त एक निष्कर्षयोग्य विभाग आहे.
- ३१ मार्च, २०२२ व मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे ३१ मार्च, २०२२ व ३१ मार्च, २०२१ संपलेल्या वर्षाकरिता संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि ३१ डिसेंबर, २०२१ व ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या नऊमाहीपर्यंत पुनर्विलोकीत आकडे या दरम्या तालमेल घालणारे आकरे आहेत
- मागील कालावधी / वर्षाचे आकडे तिमाही / वर्षाचे वर्गीकरण / निवारणासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पुर्ननमुद केले आहेत.

सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेडकरित संदीप अरोरा व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:००१७६९३९

ठिकाण: खोपोली दिनांक: २७.०५.२०२२

QUEST SOFTECH (INDIA) LIMITED

CIN: L72200MH2000PLC125359

Regd. Office: 82, Mittal Court, A - Wing, 8th Floor, Nariman Point, Mumbai - 400021, Maharashtra. el: 022-6179 8000/08: Fax: 022-6752 2045: E-mail: info@guestorofin.co.in: Website: www.guestsoftech.co.in AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2022 (Rupees in Lakhs, except per share data

(·····································						
Sr.			Quarter ended	Year ended	Year ended	
No.	Particulars	maron or, Edet maron or, Edet		March 31, 2022	March 31, 2021	
		Audited	Audited	Audited	Audited	
1.	Total income from operations	9.00	8.00	9.00	8.00	
2.	Net Profit/(Loss) for the period					
	(before tax and exceptional items)	1.13	(13.14)	303.55	(426.35)	
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	1.13	(13.14)	303.55	(426.35)	
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items)	1.13	(13.16)	(6.29)	28.79	
5.	Total comprehensive income for the period	1.13	(13.16)	260.83	(426.41)	
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	1000.00	1000.00	1000.00	1000.00	
7.	Earning Per Share (EPS) - Basic	(0.01)	(0.13)	2.61	(4.26)	
	- Diluted	(0.01)	(0.13)	2.61	(4.26)	

The above financial results have been reviewed by the number of the meeting held on May 27, 2022.

The above extract of the detailed format for Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Discosure Requirements) Regulations, 2015. Detailed Quarterly and Annual Financial Results in the prescribed format are available on the website of Stock Exchange (www.bseindia.com) and the Company (www.questsoftech.co.in).

For and on behalf of the Board of Directors For Quest Softech (India) Limited

Place : Mumbai ate: May 27, 2022

BSEL INFRASTRUCTURE REALTY LIMITED

CIN: L99999MH1995PLC094498 Regd. Office: 737, 7th Floor, The Bombay Oilseeds & Oils Exchange Premises Co. op. Soc. Ltd., The Company Exchange, Plot No. 2, 3 & 4, Sector 19-A, Vashi, Navi Mumbai-400 705. Tel.: +91-22-6512 3124, Tele Fax: +91 22 2784 4401. Website: www.bsel.com CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND AUDITED ANNUAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2022 (Rupees in Lakhs, except per shares data)

Quarter Quarter

Sr. No.	PARTICULARS	ended March 31, 2022 Audited	ended December 31, 2021 Unaudited	ended March 31, 2021 Audited	ended March 31, 2022 Audited	ended March 31, 2021 Audited
ŀ.						
1	Total income from operations	351.98	215.05	39.37	699.5	205.84
2	Net Profit/(Loss) for the period					
	(before tax and exceptional items)	318.16	183.88	22.26	591.8	141.11
3	Net Profit/(Loss) for the period before					
	tax (after exceptional items)	318.16	183.88	22.26	591.8	141.1
4	Net Profit/(Loss) for the period after tax					
ı	(after exceptional items)	308.46	119.39	(14.57)	485.79	49.07
5	Total comprehensive income for the period	308.46	119.39	(14.57)	485.79	49.07
6	Paid up Equity Share Capital					
	(Face Value of Rs. 10/- each)					
7	Earning Per Share (EPS)	8,261.68	8,261.68	8,261.68	8,261.68	8,261.68
ı	- Basic	0.37	0.14	(0.02)	0.59	0.06
	- Diluted	0.37	0.14	(0.02)	0.59	0.06
The	key information of the standalone financial re	esult of the C	ompany are	given below:		-
1	Total income from operations	351.98	215.05	39.37	699.5	205.84
2	Profit/(Loss) before tax	318.31	183.88	22.26	591.95	141.3
3	Profit/(Loss) after tax	308.61	119.39	(14.37)	485.94	49.27
4	Total comprehensive income for the period	308.61	119.39	(14.37)	485.94	49.27

ties:

The above financial results have been reviewed by the Audited Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 27, 2022.

The above extract of the detailed format of quarterly and annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Detailed Quarterly and Annual Financial Results in the prescribed format are available on the website of Stock Exchanges (www.bseindia.com) and the Company (www.bsel.com). For and on behalf of the Board of Director BSEL Infrastructure Realty Limite

Kirit Kanakiy Directo DIN: 0026663

इंडियन इन्फोटेक ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड

सीआयएन: एल७०१००एमएच१९८२पीएलसी०२७१९८ पत्ता: कार्यालय क्र.११०, १ला मजला, गोल्डन चेंबर प्री को-ऑप.सो.लि., न्यू लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३. ई-मेल:indianinfotechsoftware@yahoo.com, वेबसाईट:www.indianinfotechandsoftwareltd.com ३९ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

· ·				(रु.लाखात,	ईपीएस व्यतिरिक्त)	
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		
तपशील			३१.०३.२१ लेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित	३१.०३.२१ लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४८६४.२३	२२५.00	३२१७.९६	4438.23	४११७.९६	
साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	-48८.३८	9६५.९0	-9232.99	82.60	-9934.08	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबनंतर)	-48८.३८	9६५.९0	-9232.99	82.60	-9934.08	
समभागांची संख्या	90044.8	90044.8	90044.8	90044.8	90044.8	
राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)	0	0	0	0	0	
उत्पन्न प्रतिभाग (रु.१/– प्रत्येकी)						
मूळ सौमिकृत	-0.044 -0.044	0.09६५ 0.09६५	-0.9224 -0.9224	0.0032 0.0032	-0.9929 -0.9929	

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. आणि आज अर्थात २७ मे, २०२२ रोजी झालेल्या मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले. इंडियन इन्फोटेक ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेडकरित

श्यामा चरण कुमार व्यवस्थापकीय संचालक ठिकाण : मुंबई दिनांक : २७.०५.२०२२ डीआयएन:००४९४२९।

युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ई-२९/३०, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, तळोजा, नवी मुंबई-४१०२०८. दूर.: 0२२ - २७४१२७२८, फॅक्स: 0२२ - २७४१०३०८, ई-मेल: uvdhl29@gmail.com; वेबसाईट: www.uvdhl.com, सीआयएन: एल९९९९एमएच१९८७पीएलसी०४४१५१ ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत (एकमेव) वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

ठिकाण: दिल्ली

दिनांक: २८.०५.२०२२

				,
अ. क्र.		संपलेली तिमाही	संपलेल्या चालु कालावधीकरिता वर्ष ते तारीख आकडे	मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही
	तपशील	३१.०३.२०२२	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३७९.४२	99६३.४९	२८२.९९
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(६८.३०)	९१.४६	983.29
3 .	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(६८.३०)	९१.४६	983.29
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	93.29	9७४.८७	98७.8Z
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	92.80	903.00	980.88
ξ.	समभाग भांडवल	448.04	448.04	४७८.९८
७ .	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-
८.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१० प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ			
	२. सौमिकृत	0.98	२.५४	3.23
9	- ++ (CC; 0×C)0 0× C	-1	01	

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.uvdhl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करित युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड सही/

ठिकाण: मुंबई दिनांक: २७.०५.२०२२

जगमीत सिंग सभरवाल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:००२७०६०७

मॅराथॉन नेक्स्टजेन रियाल्टी लिमिटेड

सीआयएन:एल६५९९०एमएच१९७८पीएलसी०२००८०

नोंदणीकृत कार्यालयः मॅराथॉन फ्युच्युरेक्स, एन.एम.जोशी मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात, इपाएस व्यातास्क							
तपशील	एकमेव संपलेली तिमाही		एकमेव संपलेले वर्ष		एकत्रित संपलेले वर्ष		
	३१.०३.२२	39.03.79	३१.०३.२२	३१.०३.२१	39.03.77	39.03.79	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१२७८९.३३	१५७३.०६	१५८२२.२३	५४३९.२३	३०६०९.२२	२०५५४.८४	
इतर उत्पन्न	७२७.५६	\$8.00X	२६१४.६२	१८६९.६१	३८१२.८४	१७६०.०६	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	२९३५.०६	६९८.२२	३८१२.६०	२९६५.२९	३५००.७८	३२१०.३२	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	२९३५.०६	६९८.२२	३८१२.६०	२९६५.२९	३५००.७८	३२१०.३२	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	२२०५.३४	३७८.५८	२१६४.५३	२८४१.८६	३८८९.२३	१५९२.८२	
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	२१७९.४४	४०८.७१	२१५४.६५	२८६३.२३	३८३२.४४	१५५८.९५	
समभाग भांडवल	२३००.००	२३००.००	2300.00	2300.00	२३००.००	२३००.००	
राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे)	-	-	६६०४९.५१	६३६९८.१३	६२६३८.५२	५८६०९.३६	
उत्पन्न प्रतिभाग (रू.५/- प्रत्येकी)(खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)							
मूळ	४.७९४२	0.८२३0	४.७०५५	६.१७८०	८.३७३९	3.3028	
सौमिकृत	४.७८८६	०.८२२५	8.6000	६.१७३९	८.३६४१	3.300?	

🤾 वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २७ मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत नोंद पटावर घेण्यात आले.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.marathonnextgen.com वेबसाईटवर

चालु तिमाही (अर्थात ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता) आणि मागील संबंधित तिमाही (अर्थात ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेली तिमाही) चे आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षीत आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाहीच्या अखेरीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.

मॅराथॉन नेक्स्टजेन रियाल्टी लिमिटेडकरिता

ठिकाण: मंबर्ड दिनांक: २७.०५.२०२२

चेतन आर शाह अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

(रु.लाखात)

गोल्डक्रेस्ट कॉर्पोरेशन लिमिटेड

सीआयएन:एल७४९९९एमएच१९८३पीएलसी०२९४००

नोंदणीकृत कार्यालय: ३रा मजला, देवीदास मेन्शन, मीरवेदर रोड, कुलाबा, मुंबई–४०००३९. **दूरध्वनी:**९१–२२–२२८३७४८९/९० E-mail:office@goldcrestgroup.com | Website:www.goldcrestgroup.com ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकत्रित लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		संपलेली तिमाही		संपलेले	वर्ष
तपशील	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२१०.८८	३५४.००	४३०.९६	9८५0.५४	१९८१.६३
करपुर्व नफा/(तोटा)	(86.00)	988.30	938.03	९५६.५६	9२9९.५9
करानंतर नफा/(तोटा)	(६६.७९)	९७.६७	983.36	६६६.४४	९५०.४६
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	(६५.३७)	९७.५०	988.82	६६७.३३	९५४.१७
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/ – प्रती)	५६८.९८	५६८.९८	५६८.९८	५६८.९८	५६८.९८
इतर समभाग	_	_	_	4023.94	५१४३.९७
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)					
अ. मूळ	(9.90)	৭.७२	२.५२	99.09	१६.७०
ब. सौमिकृत	(9.90)	9.02	२.५२	99.09	9६.७०

दिनांक: २८.०५.२०२२

सदर वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २८.०५.२०२२ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान करण्यात आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेर्ल तिमाहीकरिता लेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुन कंपनीच्या www.goldcrestgroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. वित्तीय वर्षाच्या प्रत्येक अंतिम तिमाहीचे आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या नृतीय तिमाही अखेरीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख अलेखापरिक्षित आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत

कोविड–१९ महामारीमुळे कंपनीने भाडे वसुली, अ–देयक प्राप्त वस्तु आणि इतर वित्तीय मालमत्ताचे वसुलीमधील कर निर्धारणातील अंदाजित आधारित विश्लेषण आणि आतील व बाहेरील माहिती विचारात घेतली आहे. तथापि कोविड–१९ चा वास्तविक प्रभाव कंपनीच्या वित्तीय अहवालावर अंदाजितपासन वेगळा आहे. पुढील आर्थिक स्थितीतील कोणतेही साहित्यीक बदलाचे कंपनीकडून निरीक्षण केले जाईल.

39 मार्च. २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे कंपनीच्या www.goldcrestgroup.com आणि बीएसईच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाची मुख्य माहिती खालीलप्रमाणे

		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष		
तपशील	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
एकूण उत्पन्न	२१०.८८	348.00	४३०.९६	9८५0.५४	98८9.२७
करपुर्व नफा	(४८.६२)	989.3८	938.09	९५६.९८	१२१९.४६
करानंतर नफा	(६६.६३)	९७.६८	983.88	६६६.८५	९५०.४१
एकूण सर्वंकष उत्पन्न	(६५.२१)	90.49	988.86	६६७.७४	९५४.१३

मंडळाच्या आदेशान्वये गोल्डक्रेस्ट कॉर्पोरेशन लिमिटेडकरित सही/

अनुपा तन्ना शाह डीआयएन: ०१५८७९०



the line pipe people नोंदणीकृत कार्यालय: मन हाऊस, १०१, एस.व्ही.रोड, पवन हंस समोर, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६. वेबसाईट:www.mangroup.com, ई-मेल:investor.relations@maninds.org

सीआयएन: एल९९९९एमएच१९८८पीएलसी०४७४० ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(रु.लाखात
		एव	एकत्रित			
तपशील	संपलेली	संपलेले	संपलेले	संपलेली	संपलेले	संपलेले
	तिमाही	वर्ष	तिमाही	वर्ष	वर्ष	वर्ष
	३१.०३.२२	३१.०३.२२	39.03.29	३१.०३.२१	३१.०३.२२	३१.०३.२१
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	५६९२७	208806	43400	२०७५१८	२१३८६३	202020
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा						
विशेष साधारण बाबपूर्व#)	3800	938६9	३६४२	93580	93880	9३६६९
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक						
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	3800	938६9	३६४२	93580	93880	9३६६९
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक						
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	24८७	90922	२५२३	900६३	9094८	90064
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष						
नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२२४९	900८	2430	9८09	९७१८	९८२३
भरणा केलेले समभाग भांडवल	२९५९	2848	२८५५	२८५५	२९५९	2644
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकीत						
राखीव वगळून)		९१०५६		26802	९१२५९	20833
उत्पन्न प्रतिभाग (रु.५/ – प्रत्येकी)						
मूळ (रु.)	8.43	90.02	8.82	90.52	90.02	90.88
सौमिकृत (रु.)	8.88	१७.४६	8.20	98.08	90.42	98.00

सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली तिमाही व बारामाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. २७ मे, २०२२ रोजी लेखासमितीद्वारे तिमाही व बारामाहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि त्याच तारखेला कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले जे कंपनीच्य http://www.mangroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वर्षा दुरम्यान कंपनीने मन ऑफशोअर ॲण्ड ड्रिलींग लिमिटेड आणि मन स्टेनलेस स्टील ॲण्ड ट्यूब्ज लिमिटेड या नावाने दोन उपकंपन्या स्थापित केल्या आहेत, ज्यामुळे त्यांना सदर उपकंपन्याअंतर्गत उत्पादनांचे विभागणी करणे शक्य होईल आणि सदर उपकंपन्यांचे कार्यचलन अद्यापी सुरू होणे बाकी आहे

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता त्यातील आवश्यक नियमाअंतर्गत आणि भारतात सर्वसाधारणपणे स्विकृत इतर लेखाप्रमाणानसार विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार वरील निष्कर्ष तयार करण्यात आले आहेत. तद्नुसार मागील कालावधीचे आकडे आवश्यक आहे तेथे पुर्नवर्गीकृत/पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले आहेत.

६ ते ७ महिन्यात निष्पादित करावयाचे अंदाजे रु.१,३००/ - कोटी रक्कम त्या तारखेला थकबाकी आदेश पुस्तक स्थिती घेतली आहे.

. विलीनीकरण योजना कार्यचलनाच्या विलंबामुळे कंपनीची पुर्णत: मालकीची उपकंपनी असलेली मेरिनो शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडचे वित्तीय अहवाल भारतीय सनदीलेखापाल संस्थाद्वारे वितरीत भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) ११० द्वारे आवश्यकतेनुसार एकत्रित केलेले नाही मन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडकरित



दिनांक: २७ मे, २०२२

सही/ आर.सी. मनसुखार्न डीआयएन:०००१२०३३

ठिकाण: मुंबई